

SARVAMANGAL MERCANTILE COMPANY LIMITED

CIN: L51100MH1983PLC029600

Regd. Off. : No.2, Mohatta Bhavan Property, Off. Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400 018. Tel.: 24964656 Fax: 24963055

Correspondence Address: 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400018. Website: www.sarvamangalmercantile.com

Email: info@sarvamangalmercantile.com

Date: August 05, 2021

To,

BSE Limited

Floor 25, P J Tower,

Dalal Street,

Mumbai - 400001

Dear Sir/Madam(s),

Sub: *Submitting Copy of Newspaper Advertisement*

Ref: BSE: Scrip Code: **506190**

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we are enclosing herewith copy of Notice of Board Meeting scheduled on Friday, 13th August, 2021 as published in Newspaper(s) viz. **Free Press Journal** and **Navshakti** dated 05th August, 2021.

We hope you will find it in order and request you to kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For **Sarvamangal Mercantile Company Limited**,

Prakhar Gupta

Company Secretary & Compliance Officer

ATLANTA LIMITED
 Regd. Off: 504, Samarpan, New Link Road,
 Chakola, Near Masjid Hotel,
 Andheri (East), Mumbai - 400 099,
 Website: www.atlantalimited.in
 Phone: +91-22-2822715
 CIN: L52209MH1992PLC001652

NOTICE
 NOTICE is hereby given that, pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, August 14, 2021, inter alia, to consider and approve standalone and consolidated unaudited financial results for the quarter ended June 30, 2021.
 The said notice may be accessed on the Company's website at www.atlantalimited.in and on the stock exchanges' website at www.bseindia.com and www.nseindia.com.
For Atlanta Limited
 Sd/-
 Narayan Joshi
 Place: Mumbai Company Secretary
 Date: 04.08.2021

PUBLIC NOTICE
 The public in general hereby informed that my client **MR. YOGESH MADHUKAR SATHE** is the owner of Flat No. 7, 4th Floor, 'K' Wing in the Building known as 'DADAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED' situated at Plot bearing S. No. 1259 Lower Parel-Division, Bhawanji Shankar Road, Dadar (West), Mumbai - 400028, adm. 586 Sq. Ft. Carpet area, along with 510 paid up shares of Rs. 100/- each bearing S. Nos. 468 to 492 in the Share Certificate No. 103, (hereinafter referred to as the 'Said Premises') and the said Premises is free from all encumbrances, charge, disputes, claims, lien or any part thereof by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession, exchange, charge, encumbrance, maintenance, easement, Court Order or encumbrance whatsoever or otherwise being called upon to intimate to the undersigned in writing of such claim with original certified copies of all supporting documents within 14 days from the date of publication of this notice, failing which the claims, if any of such persons shall be treated as willfully abandoned, waived and not binding on our clients.
Sd/- (ANIL KUMAR OJHA)
 Advocate High Court
 Place: Mumbai Mobile No: +989205083
 Date: 05/08/2021

SOUTH EAST CENTRAL RAILWAY
MATERIAL MANAGEMENT DEPARTMENT
E-TENDER NOTICE NO : NIT/14/21/31, dated 27-Jul-2021
 South East Central Railway has implemented an e-system. On the behalf of the President of India, Principal Chief Material Manager, South East Central Railway invites e-tenders for supply of the following items. Advertised tenders will be dealt through e-procurement system only. No manual offer will be entertained. These tenders can be accessed under the link www.irops.gov.in.

Sr. No.	Tender No.	Description	Tender Closing/Opening Date & Time	Qty.
1	03212870A	Flexible Hose (650mm)	26.08.2021 At 10:30 hrs	870 Nos.
2	03212845A	Door Hand Hold	30.08.2021 At 10:30 hrs	30050 Nos.

Railway reserve the right to issue any corrigendum to the tenders. Corrigendum & Important Notice to vendors may be seen in the Link www.irops.gov.in.
Dy. CMM/III
For Principal Chief Materials Manager
S.E.C. Ry, Bilaspur
 CPR/10/117
 South East Central Railway

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to the public at large that, our client, **Mr. Nitin Prabhakar Dalvi**, intends to purchase / acquire the property bearing Flat premises bearing Flat No. 605, 'B' Wing on the 6th Floor standing in the name of M/s. Forbes and Company Limited (Earlier known as Forbes Forbes Campbell & Company) (Owner) in 'Aradhana Co-operative Housing Society Ltd.', more particularly described in the Schedule herein under (hereinafter referred to as 'said Premises') together with all the rights, title and interest therein including right to exclusively use and occupy the said Premises.
 Any person or persons and/or any companies/ies and/or authorities/ies having any claim against or in respect of the said Premises or any part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license, lease or otherwise or any or any other right or interest whatsoever, are hereby required to make the same known in writing, to the undersigned at their Advocate's address at 201-B, 2nd Floor, M.B. House, 77/79, Jambhoomi Marg, Fort, Mumbai 400 011 within 14 days from the date of publication hereof together with copies of all documents duly notarized by notary public on the basis of which such claims are made.
 If we are not in receipt of any such claims/objections within the aforesaid period then our client shall proceed with execution of appropriate documents / transaction for the said Premises and subsequently, if any, claims or objection on the said Premises are raised the same shall be considered to have been waived and / or abandoned and / or cannot be entertained or binding upon our client the right, title and interest of the Owner in respect of the said Premises shall be deemed to be clear and marketable and free from all encumbrances of any nature whatsoever and our client shall proceed to complete the purchase of the said Premises without considering any such claims or objections.
SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO
 All that piece and parcel of Flat No.605, area admt. 750 sq. ft. (built-up/carpet area) on the 6th Floor in the B wing of the Society known as 'Aradhana Co-operative Housing Society Ltd.' constructed on all that piece and parcel of land bearing C. S. No. 120 and 1/128 (pt) lying, being and situated at Dadar Naigaum Division, G.D. Marg, Mumbai 400014.
Dated this 5th day of August, 2021 For S. K. Legal Associates LLP
 Sd/-
 Advocates & Solicitor

FORM G
INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST
 (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS	
1. Name of the corporate debtor	POWAI CUBICLES PRIVATE LIMITED
2. Date of incorporation of corporate debtor	21/09/2015
3. Authority under which corporate debtor is incorporated / registered	ROC-Mumbai
4. Corporate identity number / Limited liability identification number of corporate debtor	U74120MH2015PTC286856
5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Unit No. 1601, Supramus Powai, Sakl Naka Road, Powai Mumbai City MH 400072 IN
6. Insolvency commencement date of the corporate debtor	Order dated: 26.02.2021 (communicated on 23.05.2021)
7. Date of invitation of expression of interest	05th August, 2021
8. Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	For detailed EOI and eligibility criteria, please contact at rppclimited@gmail.com
9. Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	For the Norms of ineligibility applicable under section 29A, please contact at rppclimited@gmail.com
10. Last date of receipt of expression of interest	20th August, 2021
11. Date of issue of provisional list of prospective resolution applicants	30th August, 2021
12. Last date for submission of objections to provisional list	04th September, 2021
13. Date of issue of final list of prospective resolution applicants	14th September, 2021
14. Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	04th September, 2021
15. Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	The Resolution Professional shall share the documents through e-mail after verification of KYC documents and eligibility criteria under section 29A of Insolvency and Bankruptcy Code, 2016 and pre qualification criteria as approved by the Committee of Creditors
16. Last date for submission of resolution plans	04th October, 2021.
17. Manner of submitting resolution plans to resolution professional	Through speed post/ registered post or by hand in a sealed cover containing all requisite forms, documents, authorizations and transcript in the name of Resolution Professional and send it to the address: Umang Khandelwal, Plot No. 1, Flat No. 201/202, Shiv Gaurav Estate Apartment, Near Traffic Park, Bhagvagar Layout, Dharmpeth, Nagpur - 440010 or E-mail at rppclimited@gmail.com
18. Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	04th November, 2021
19. Name and registration number of the resolution professional	Mr. Umang Subhashchandra Khandelwal Registration No. - IBBMPA-001/IPP00693/2017-18/11142
20. Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board	Mr. Umang Subhashchandra Khandelwal Address: Plot No. 1, Flat No. 201/202, Shiv Gaurav Estate Apartment, Near Traffic Park, Bhagvagar Layout, Dharmpeth, Nagpur - 10, E-mail - rppclimited@gmail.com
21. Address and email to be used for correspondence with the resolution professional	As per Serial No.20
22. Further details are available at or with	Resolution Professional. Details can be sought by emailing: rppclimited@gmail.com
23. Date of publication of Form G	05th August, 2021

UMANG SUBHASHCHANDRA KHANDELWAL
 RESOLUTION PROFESSIONAL
 FOR POWAI CUBICLES PRIVATE LIMITED
 BBI REGN No. - IBBMPA-001/IPP00693/2017-18/11142

PUBLIC NOTICE
 NOTICE is hereby given that our client has instructed us to investigate the title of **Aristo Developers Private Limited**, a company incorporated under the provisions of the Companies Act, 2013 having its registered office at 8th Floor, Aristo House, N. S. Phadke Road, Near East-West Flyover, Andheri (East), Mumbai 400069 having CIN U45309MH2016PTC287566 ('Aristo') (earlier known as M/s. Aristo Developers), to all those pieces and parcels of land measuring 1,32,383.20 square meters as per Property Register Cards bearing diverse City Survey Numbers and described more particularly in the Schedule hereunder written ('the said Land'). We are informed that Aristo is the lessee of the said Land and the reversion of the said Land is vested in **Advhut Properties Private Limited**, a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and an existing company under the Companies Act, 2013 having its registered office at 94, Natwar Chambers, Nagindas Master Road, Fort, Mumbai 400023 and having CIN U70100MH2004PTC149264.
 We are informed that our client has extended certain financial facilities to Aristo which shall be secured by mortgages/charges to be created in favour of Kotak Mahindra Prime Limited over the said Land/portion thereof and certain structure/s thereon. All persons having any share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand in respect of the said Land or any part thereof and/or Aristo, the structures standing thereon, the FSITDR of the said Land, by way of sale, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, muniment, inheritance, occupation, possession, tenancy, sub-tenancy, leave and license, license, care-taker basis, lease, sub-lease, lien, maintenance, easement, release, relinquishment or any other method through any agreement, deed, document, writing, conveyance deed, devise, bequest, succession, family arrangement / settlement, litigation, decree or court order of any court of Law, contracts / agreements, development rights or FSI consumption or TDR or encumbrance or otherwise whatsoever of any nature whatsoever are hereby requested to make the same known in writing along with documentary proof to us at our office at **N.M. Wadia Building, 2nd Floor, 123, Mahatma Gandhi Road, Mumbai 400001** with a copy of any letter/information marked to krishna.moorthy@wadiaghandy.com within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which, any such share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand shall be disregarded and shall be deemed to have been waived and/or abandoned.

THE SCHEDULE REFERRED HEREINABOVE
 (Description of the said Land)
 All those pieces and parcels of land or ground collectively measuring 1,32,383.20 square meters as per Property Register Cards and bearing C.T.S. No.19/1, C.T.S. No.19/2, C.T.S. No.19/3, C.T.S. No.19/4, C.T.S. No.19/5, C.T.S. No.19/6, C.T.S. No.19/7, C.T.S. No.19/8, C.T.S. No.19/9, C.T.S. No.19/10, C.T.S. No.19/11, C.T.S. No.19/12, C.T.S. No.19/13 corresponding to Survey No.244 Hissa No.1A, Survey No.244 Hissa No.1B, Survey No.245 Hissa No.1A, Survey No.245 Hissa No.1B, Survey No.252 Hissa No.2B, Survey No.250(part), Survey No.251 Hissa No.1A and Survey No.251 Hissa No.1B lying, being and situate at Village Mulund, Taluka Kuria, in the District of Mumbai Suburban within the limits of Mumbai City and in the Konkan Division of the State of Maharashtra and bounded as follows:
 On or towards the North : By Lok Nisarg & Glass Factory
 On or towards the South : By Vasant Garden
 On or towards the East : By Adf Shakti Road
 On or towards the West : By Yeori Hills
DATED THIS 5th DAY OF AUGUST, 2021
 For Wadia Ghandy & Co.
Krishna Balaji Moorthy
 Partner

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to the public at large that, our client, **Mr. Nitin Prabhakar Dalvi**, intends to purchase / acquire the property bearing Flat premises bearing Flat No. 605, 'B' Wing on the 6th Floor standing in the name of M/s. Forbes and Company Limited (Earlier known as Forbes Forbes Campbell & Company) (Owner) in 'Aradhana Co-operative Housing Society Ltd.', more particularly described in the Schedule herein under (hereinafter referred to as 'said Premises') together with all the rights, title and interest therein including right to exclusively use and occupy the said Premises.
 Any person or persons and/or any companies/ies and/or authorities/ies having any claim against or in respect of the said Premises or any part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license, lease or otherwise or any or any other right or interest whatsoever, are hereby required to make the same known in writing, to the undersigned at their Advocate's address at 201-B, 2nd Floor, M.B. House, 77/79, Jambhoomi Marg, Fort, Mumbai 400 011 within 14 days from the date of publication hereof together with copies of all documents duly notarized by notary public on the basis of which such claims are made.
 If we are not in receipt of any such claims/objections within the aforesaid period then our client shall proceed with execution of appropriate documents / transaction for the said Premises and subsequently, if any, claims or objection on the said Premises are raised the same shall be considered to have been waived and / or abandoned and / or cannot be entertained or binding upon our client the right, title and interest of the Owner in respect of the said Premises shall be deemed to be clear and marketable and free from all encumbrances of any nature whatsoever and our client shall proceed to complete the purchase of the said Premises without considering any such claims or objections.
SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO
 All that piece and parcel of Flat No.605, area admt. 750 sq. ft. (built-up/carpet area) on the 6th Floor in the B wing of the Society known as 'Aradhana Co-operative Housing Society Ltd.' constructed on all that piece and parcel of land bearing C. S. No. 120 and 1/128 (pt) lying, being and situated at Dadar Naigaum Division, G.D. Marg, Mumbai 400014.
Dated this 5th day of August, 2021 For S. K. Legal Associates LLP
 Sd/-
 Advocates & Solicitor

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to the public at large that, our client, **Mr. Nitin Prabhakar Dalvi**, intends to purchase / acquire the property bearing Flat premises bearing Flat No. 605, 'B' Wing on the 6th Floor standing in the name of M/s. Forbes and Company Limited (Earlier known as Forbes Forbes Campbell & Company) (Owner) in 'Aradhana Co-operative Housing Society Ltd.', more particularly described in the Schedule herein under (hereinafter referred to as 'said Premises') together with all the rights, title and interest therein including right to exclusively use and occupy the said Premises.
 Any person or persons and/or any companies/ies and/or authorities/ies having any claim against or in respect of the said Premises or any part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license, lease or otherwise or any or any other right or interest whatsoever, are hereby required to make the same known in writing, to the undersigned at their Advocate's address at 201-B, 2nd Floor, M.B. House, 77/79, Jambhoomi Marg, Fort, Mumbai 400 011 within 14 days from the date of publication hereof together with copies of all documents duly notarized by notary public on the basis of which such claims are made.
 If we are not in receipt of any such claims/objections within the aforesaid period then our client shall proceed with execution of appropriate documents / transaction for the said Premises and subsequently, if any, claims or objection on the said Premises are raised the same shall be considered to have been waived and / or abandoned and / or cannot be entertained or binding upon our client the right, title and interest of the Owner in respect of the said Premises shall be deemed to be clear and marketable and free from all encumbrances of any nature whatsoever and our client shall proceed to complete the purchase of the said Premises without considering any such claims or objections.
SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO
 All that piece and parcel of Flat No.605, area admt. 750 sq. ft. (built-up/carpet area) on the 6th Floor in the B wing of the Society known as 'Aradhana Co-operative Housing Society Ltd.' constructed on all that piece and parcel of land bearing C. S. No. 120 and 1/128 (pt) lying, being and situated at Dadar Naigaum Division, G.D. Marg, Mumbai 400014.
Dated this 5th day of August, 2021 For S. K. Legal Associates LLP
 Sd/-
 Advocates & Solicitor

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to the public at large that, our client, **Mr. Nitin Prabhakar Dalvi**, intends to purchase / acquire the property bearing Flat premises bearing Flat No. 605, 'B' Wing on the 6th Floor standing in the name of M/s. Forbes and Company Limited (Earlier known as Forbes Forbes Campbell & Company) (Owner) in 'Aradhana Co-operative Housing Society Ltd.', more particularly described in the Schedule herein under (hereinafter referred to as 'said Premises') together with all the rights, title and interest therein including right to exclusively use and occupy the said Premises.
 Any person or persons and/or any companies/ies and/or authorities/ies having any claim against or in respect of the said Premises or any part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license, lease or otherwise or any or any other right or interest whatsoever, are hereby required to make the same known in writing, to the undersigned at their Advocate's address at 201-B, 2nd Floor, M.B. House, 77/79, Jambhoomi Marg, Fort, Mumbai 400 011 within 14 days from the date of publication hereof together with copies of all documents duly notarized by notary public on the basis of which such claims are made.
 If we are not in receipt of any such claims/objections within the aforesaid period then our client shall proceed with execution of appropriate documents / transaction for the said Premises and subsequently, if any, claims or objection on the said Premises are raised the same shall be considered to have been waived and / or abandoned and / or cannot be entertained or binding upon our client the right, title and interest of the Owner in respect of the said Premises shall be deemed to be clear and marketable and free from all encumbrances of any nature whatsoever and our client shall proceed to complete the purchase of the said Premises without considering any such claims or objections.
SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO
 All that piece and parcel of Flat No.605, area admt. 750 sq. ft. (built-up/carpet area) on the 6th Floor in the B wing of the Society known as 'Aradhana Co-operative Housing Society Ltd.' constructed on all that piece and parcel of land bearing C. S. No. 120 and 1/128 (pt) lying, being and situated at Dadar Naigaum Division, G.D. Marg, Mumbai 400014.
Dated this 5th day of August, 2021 For S. K. Legal Associates LLP
 Sd/-
 Advocates & Solicitor

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to the public at large that, our client, **Mr. Nitin Prabhakar Dalvi**, intends to purchase / acquire the property bearing Flat premises bearing Flat No. 605, 'B' Wing on the 6th Floor standing in the name of M/s. Forbes and Company Limited (Earlier known as Forbes Forbes Campbell & Company) (Owner) in 'Aradhana Co-operative Housing Society Ltd.', more particularly described in the Schedule herein under (hereinafter referred to as 'said Premises') together with all the rights, title and interest therein including right to exclusively use and occupy the said Premises.
 Any person or persons and/or any companies/ies and/or authorities/ies having any claim against or in respect of the said Premises or any part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license, lease or otherwise or any or any other right or interest whatsoever, are hereby required to make the same known in writing, to the undersigned at their Advocate's address at 201-B, 2nd Floor, M.B. House, 77/79, Jambhoomi Marg, Fort, Mumbai 400 011 within 14 days from the date of publication hereof together with copies of all documents duly notarized by notary public on the basis of which such claims are made.
 If we are not in receipt of any such claims/objections within the aforesaid period then our client shall proceed with execution of appropriate documents / transaction for the said Premises and subsequently, if any, claims or objection on the said Premises are raised the same shall be considered to have been waived and / or abandoned and / or cannot be entertained or binding upon our client the right, title and interest of the Owner in respect of the said Premises shall be deemed to be clear and marketable and free from all encumbrances of any nature whatsoever and our client shall proceed to complete the purchase of the said Premises without considering any such claims or objections.
SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO
 All that piece and parcel of Flat No.605, area admt. 750 sq. ft. (built-up/carpet area) on the 6th Floor in the B wing of the Society known as 'Aradhana Co-operative Housing Society Ltd.' constructed on all that piece and parcel of land bearing C. S. No. 120 and 1/128 (pt) lying, being and situated at Dadar Naigaum Division, G.D. Marg, Mumbai 400014.
Dated this 5th day of August, 2021 For S. K. Legal Associates LLP
 Sd/-
 Advocates & Solicitor

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to the public at large that, our client, **Mr. Nitin Prabhakar Dalvi**, intends to purchase / acquire the property bearing Flat premises bearing Flat No. 605, 'B' Wing on the 6th Floor standing in the name of M/s. Forbes and Company Limited (Earlier known as Forbes Forbes Campbell & Company) (Owner) in 'Aradhana Co-operative Housing Society Ltd.', more particularly described in the Schedule herein under (hereinafter referred to as 'said Premises') together with all the rights, title and interest therein including right to exclusively use and occupy the said Premises.
 Any person or persons and/or any companies/ies and/or authorities/ies having any claim against or in respect of the said Premises or any part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license, lease or otherwise or any or any other right or interest whatsoever, are hereby required to make the same known in writing, to the undersigned at their Advocate's address at 201-B, 2nd Floor, M.B. House, 77/79, Jambhoomi Marg, Fort, Mumbai 400 011 within 14 days from the date of publication hereof together with copies of all documents duly notarized by notary public on the basis of which such claims are made.
 If we are not in receipt of any such claims/objections within the aforesaid period then our client shall proceed with execution of appropriate documents / transaction for the said Premises and subsequently, if any, claims or objection on the said Premises are raised the same shall be considered to have been waived and / or abandoned and / or cannot be entertained or binding upon our client the right, title and interest of the Owner in respect of the said Premises shall be deemed to be clear and marketable and free from all encumbrances of any nature whatsoever and our client shall proceed to complete the purchase of the said Premises without considering any such claims or objections.
SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO
 All that piece and parcel of Flat No.605, area admt. 750 sq. ft. (built-up/carpet area) on the 6th Floor in the B wing of the Society known as 'Aradhana Co-operative Housing Society Ltd.' constructed on all that piece and parcel of land bearing C. S. No. 120 and 1/128 (pt) lying, being and situated at Dadar Naigaum Division, G.D. Marg, Mumbai 400014.
Dated this 5th day of August, 2021 For S. K. Legal Associates LLP
 Sd/-
 Advocates & Solicitor

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to the public at large that, our client, **Mr. Nitin Prabhakar Dalvi**, intends to purchase / acquire the property bearing Flat premises bearing Flat No. 605, 'B' Wing on the 6th Floor standing in the name of M/s. Forbes and Company Limited (Earlier known as Forbes Forbes Campbell & Company) (Owner) in 'Aradhana Co-operative Housing Society Ltd.', more particularly described in the Schedule herein under (hereinafter referred to as 'said Premises') together with all the rights, title and interest therein including right to exclusively use and occupy the said Premises.
 Any person or persons and/or any companies/ies and/or authorities/ies having any claim against or in respect of the said Premises or any part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license, lease or otherwise or any or any other right or interest whatsoever, are hereby required to make the same known in writing, to the undersigned at their Advocate's address at 201-B, 2nd Floor, M.B. House, 77/79, Jambhoomi Marg, Fort, Mumbai 400 011 within 14 days from the date of publication hereof together with copies of all documents duly notarized by notary public on the basis of which such claims are made.
 If we are not in receipt of any such claims/objections within the aforesaid period then our client shall proceed with execution of appropriate documents / transaction for the said Premises and subsequently, if any, claims or objection on the said Premises are raised the same shall be considered to have been waived and / or abandoned and / or cannot be entertained or binding upon our client the right, title and interest of the Owner in respect of the said Premises shall be deemed to be clear and marketable and free from all encumbrances of any nature whatsoever and our client shall proceed to complete the purchase of the said Premises without considering any such claims or objections.
SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO
 All that piece and parcel of Flat No.605, area admt. 750 sq. ft. (built-up/carpet area) on the 6th Floor in the B wing of the Society known as 'Aradhana Co-operative Housing Society Ltd.' constructed on all that piece and parcel of land bearing C. S. No. 120 and 1/128 (pt) lying, being and situated at Dadar Naigaum Division, G.D. Marg, Mumbai 400014.
Dated this 5th day of August, 2021 For S. K. Legal Associates LLP
 Sd/-
 Advocates & Solicitor

60 Days' Notice to Borrower Date: 15.07.2021
To,
 M/s Pepsphere Fitness & Sports Prop. Mr. Mukesh G Gupta Shop No. A/2 Samarpan Bldg Sector-05, Yeshwant Viva Township New Link Road, Vashi (E) 401209
Dear Sir/Madam,
NOTICE U/S 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002
Reg: Account No.006008700101252 credit facilities available by M/s Pepsphere Fitness & Sports.
 You, M/s Pepsphere Fitness & Sports, Prop. Mr. Mukesh G Gupta, Shop No. A/2 Samarpan Bldg, Sector - 05, Yeshwant Viva Township, New Link Road, Vashi (E) 401209 have availed the following credit facilities:

Credit Facilities Sanctioned/ Availed	Limit	Total outstanding as on 30.06.2021
CC	Rs. 10,00,000.00	Rs. 11,48,387.44
GECL	Rs. 1,00,000.00	Rs. 1,04,456.00
Total	Rs. 12,52,843.44	Rs. 12,52,843.44

 Due to non-payment of installment/interest principal debt, the account's has been classified as Non Performing Asset (NPA) as on 01.04.2021 as per Reserve Bank of India guidelines. We have demanded/recalled the entire outstanding together with interest and other charges due to the above facilities, vide letter dated 03.04.2021. The amount due to the Bank as on Rs. 12,52,843.44 is (Rupees Twelve Lacs Fifty Two Thousands Eight Hundred Forty Three and Forty four paise only) with further interest until payment in full (hereinafter referred to as 'secured debt'). To secure the outstanding under the aforesaid facilities, you have, inter alia, created security interest in respect of the following properties/assets:

Sr.No.	Facility	Security
1.	CC & GECL	Hypothecation of Stocks at Shop No. A/2 Samarpan Bldg, Sector 05, Yeshwant Viva Township, Near D Mart Achele, Nalaspore (E) 401209

 We hereby call upon you to pay the amount of Rs. 12,52,843.44 is (Rupees Twelve Lacs Fifty Two Thousands Eight Hundred Forty Three and Forty four paise only) with further interest until payment in full within 60 days (sixty days) from the date of this notice. In default, besides other rights of the Bank as available under Law, the Bank is intending to exercise any or an provided under section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "the Act"). The details of the secured assets intended to be enforced by the Bank, in the event of non-payment of secured debt by you are as under: Hypothecation of Stocks at Shop No. A/2 Samarpan Bldg, Sector 05, Yeshwant Viva Township, Near D Mart Achele, Nalaspore (E) 401209
 Your attention is hereby drawn into provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time available to you to redeem the secured assets.
 Please take notice that in terms of section 13(13) of the said Act, you shall not, after receipt of this notice, transfer by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured assets above referred to, without prior written consent of the Bank.
 You are also put on notice that any contravention of this statutory injunction/restraint, as provided under the said Act, is an offence.
 If for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realised shall be deposited/remitted with to the Bank. You will have to render proper account of such realization/income.
 We reserve our rights to enforce other secured assets.
 Please comply with this demand under this notice and avoid all unpleasantness. In case of non-compliance further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequences.

Bank of Maharashtra
 A GOVT. OF INDIA UNDERTAKING
एक परिवार एक बैंक
 Gadkari Chowk Branch: Mahabank Bhavan, Opp. Shiv Sena Bhavan, Dadar (W), Mumbai-400 028
 Tel. No. (022) 24469860 / 24443960 Email: bnm16@mahabank.co.in
 bnmrj16@mahabank.co.in | Head Office: Loknagar, 1501, Shivajinagar, Pune-411 005
POSSESSION NOTICE (For Immoveable property) (Rule 8 (1))
 Whereas, the Authorized Officer of Bank of Maharashtra under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 in exercise of powers conferred under Section 13 (4) and 13 (12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 has issued a Demand Notice dated 01.04.2021 under Section 13(2) calling upon M/S. KOHETOR STONE AND TILES PVT. LTD., (BORROWER) 1. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 2. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 3. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 4. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) to repay the amount mentioned in the notice being ₹ 6,29,722.00 plus unapplied interest from 01.04.2021 together with interest thereon at contractual rate(s) and incidental expenses, costs, charges incurred / to be incurred within 60 days from the date of receipt of the said notice.
 The Borrower mentioned hereinabove having failed to repay the outstanding amount, Notice is hereby given to the Borrower and Guarantors mentioned hereinabove in particular and to the public in general that the Authorized Officer of Bank of Maharashtra has taken Symbolic possession of the properties described herein below in terms of the powers vested under the provisions of Section 13(4) of the said Act on this 31.07.2021.
 The Borrower in particular, Guarantor and the Public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the aforesaid properties will be subject to the charge of the Bank of Maharashtra for an amount mentioned above. The Borrowers attention is invited to the provisions of sub-section 8 of section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured asset.
DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
 1. Duplex Flat No. 1402 on 14th & 15th floor, 'W' Wing, 'Garden Court' Bldg., Lot No. 02, Sector 35E, Kharhar, Navi Mumbai, District Raigad-410 210 owned by Mrs. Zeba Naem Shaikh
 2. Flat No. 105, 1st Floor, D Wing alongwith one open car parking space situated in CASPIANA Bldg., cluster No. 4, 'LODHA CASA RTD' complex, Vili Usarhar, Nilje, Katol & Ghesar, Kalyan Shil Road, Dombivli (E), Dist. Thane-421 201 owned by Mr. Shaikh Naem Saifi.
 3. Shop No. 3, Cr. Ir in the Bldg. known as "Yash" Nr. Church Plot No. 129, Sector 44, GES Karave, Near Navi Mumbai District Thane-409 706 owned by Mrs. Zeba Naem Shaikh.
Remarks: Above Securities mentioned at Sr No. 1, 2, 3 are also mortgage to the NPA Loan of M/s. KOHETOR STONE AND TILES (BORROWER) 1. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 3. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 4. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 5. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 6. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 7. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 8. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 9. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 10. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 11. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 12. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 13. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 14. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 15. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 16. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 17. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 18. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 19. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 20. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 21. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 22. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 23. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 24. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 25. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 26. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 27. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 28. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 29. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 30. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 31. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 32. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 33. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 34. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 35. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 36. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 37. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 38. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 39. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 40. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 41. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 42. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 43. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 44. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 45. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 46. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 47. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 48. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 49. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 50. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 51. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 52. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 53. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 54. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 55. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 56. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 57. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 58. Mr. Naem Saifi Shaikh (Director / Guarantor) 59.

काराडजवलील कार्वे येथे महादेव मंदिर जीर्णोद्धारवेळी आढळले प्राचीन भुयार

काराड / वार्ताहर

येथून चार कि.मी.अंतरावर असलेल्या कार्वे,ता.काराड या गावातील महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी जुने बांधकाम उतरवताना कामाची भाग ज्या ठिकाणी कोसळला त्याच ठिकाणी एक प्राचीन भुयार आढळून आले आहे.विशेष म्हणजे उजेडात आलेल्या या भुयाराच्या आत आणखी दोन वेगवेगळे मार्ग असल्याचे सोमवारी निदर्शनास आल्याने या ठिकाणी नेमके काय असावे हे अधिक उत्खननांतर व तज्ञांच्या सल्ल्यांनंतरच स्पष्ट होणार आहे. कार्वे गावात महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.या मंदिराचा याआधी दोन वेळा जीर्णोद्धार करण्यात

आला आहे.मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून येथे आणखी नुतनीकरण करावयाचे असल्याने मंदिरासमोर असलेल्या मंडपाचा बांधकाम उतरवत असताना यातील कामांसारखा असलेला भाग कोसळला.त्याठिकाणी जमीन काही प्रमाणात खचली होती.त्यानंतर दोन-तीन दिवस या परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हे काम बंद होते.त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा काम सुरू करण्यासाठी कामगार गेले असता त्यावेळी त्यांना तेथे मोठा खड्डा पडल्याचे निदर्शनास आले.हा खड्डा म्हणजेच हे भुयार उखनानंतर व तज्ञांच्या सल्ल्यांनंतरच स्पष्ट होणार आहे. कार्वे गावात महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.या मंदिराचा याआधी दोन वेळा जीर्णोद्धार करण्यात

नक्षी असलेला दाग असून हा मार्ग नेमका कोणत्या दिशेला जात आहे,हे अधाणी कळलेले नाही.या ठिकाणी अधिक उत्खनण केल्यास हे भुयार आहे अथवा एखाद्या जुन्या वाड्याचा निमाणारा गुप्त मार्ग आहे की याच मंदिरातील संपत्ती ठेवण्यासाठी तळघर आहे,याचा शोध घेता येणार आहे.मात्र यासाठी अधिक उत्खनण व तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच निश्चित स्पष्ट होणार आहे. दरम्यान,याआधीही कार्वे गावाच्या परिसरात धान्याची वेग सापडल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे हे धान्याचे पत असावे असा समज आहे.मात्र,त्या भुयाराच्या आतही आणखी मार्ग आढळल्याने याबाबतची उत्सुकता आणखिच वाढली आहे.

मनाविरूद्ध बदली झाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

काराड / वार्ताहर

नको असलेल्या ठिकाणी बदली झाल्याने रात्री आत्महत्येचा इशारा देणारे पोलीस कर्मचाऱ्याचे वायू माळी हे मंगळ, ३ रोजी यवनेश्वर येथे वेशुद्धावस्थेत सापडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्या विजय माळी यांनी मंगळवारी व्हिडिओ बनवला. या व्हिडिओच्या माध्यमातून ते म्हणाले,माझी बदली म्हसवड येथे झाली आहे. परंतु ते समक्ष मुलाखतीला गेले असता त्यांना शाहूपुरी किंवा ड्राग स्कॅंड या ठिकाणी बदली देण्यात आली.परंतु सोमवारी तसेच बाराहे पडले तेव्हा त्यांच्या नावावृद्ध म्हसवड पोलीस ठाणे दाखलले.

प्रकृती चांगली नसून मणका दुखत आहे. तसेच बीपी,शुगरचा त्रास असून सातात्यात उपचार सुरू असल्याचे सांगितले.परंतु कुलीन अधीक्षकांनी त्यांची विनंती अमान्य केली. पोलीस ती मजी राणघणसाटी त्यांची बदली म्हसवड येथे केल्याची चर्चा सुरु आहे.त्यांचे आई-वडील वयोवृद्ध असून मोठा भाऊ व्यसनाधीन आहे. त्यांना भावाला एक वर्ष झाले पगार नाही.सर्व कुटुंब त्यांच्याच्या चालत आहे. म्हसवड येथे बदली करूनही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे व्हीडिओच्या माध्यमातून सांगत आत्महतेचा इशारा दिला.हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला.मात्र मंगळवारी दुपारी पोलीस कर्मचाऱ्या माळी हे यवनेश्वर येथे वेशुद्ध अवस्थेत सापडले.त्यांना उपचारसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

एनकेजीएसबी को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड
 नोंद. कार्यालय: लक्ष्मी सदन, ३६१, न्ही. पी. रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४
वसुली विभाग: निमल अपार्टमेंट, तळमजला, एच एच सोसायटी रोड, जोधपूर (पू.), मुंबई-४०० ०६०.
 द.क्र.: २८२७ ६८१६, २८३४ ९६१६, फॅक्स: (०२२) २८२०३६०३, ई-मेल आयडी: recovery@nkgbsb-bank.com

मागणी सूचना
(कलम १३(२))

ज्याअर्थी,
 एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नस्थावरील कार्यवाही सिक्युरिटीयोजन अँड रिस्कन्ट्रोल ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफकोर्समॅट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट (एफकोर्समॅट) अँवट, २००२ (सरफेसी) अन्वये आणि दि सिक्युरिटी इंटरस्ट (एफकोर्समॅट) रुल्स, २००२ च्या नियम ८ सहायता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या शर्तीचा वापर करून सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत सूचनेमधे नमूद करण्यात आलेल्या रकमेचा भरण करण्यासाठी कर्जदार/ हमीदारांना बोलावण्यासाठी मागणी सूचना निर्गमित केली. सदर सूचना ही कर्जदारांना रजिस्टर्ड पोस्टद्वारे पठावित्यात आली पण त्यांचे ठिकाण स्थलांतरीत मुळे संबोधित पध्दताना बजाविते येऊ शकली नाही आणि पुढे नवीन पत्ता बँकेला शत नाही. तरी, खालील नमूद केल्यानुसार कर्जदार/हमीदार/गणधारीगणधारांना सदर सूचना प्रकाशनापासून ६० दिवसांत खालील नमूद एकूण रकमेचा भरण करण्यासाठी सदर सूचनेद्वारे बोलावण्यात आले आहे, कसूर केल्यास प्राधिकृत अधिकारी हे खालील नमूद तारणा मतांच्या विरुद्ध सरफेसी अँवट, २००२ च्या कलम १३ अन्वये नवीन प्राप्त झालेल्या अधिकाऱांचा वापर करण्यास भाग पडेल.

कर्जदार/हमीदार/गणधारीगणधाराचे नाव	जंगम जंगमहाण वाहनाचा तपशील	एसएन जारी दिनांक (१३(२) अन्वये)	मागणी सूचनेतील नमूद थकीत रकम
१. श्री. बाला तुलशीरामजी दिघोरे (कर्जदार आणि गणधारा)	मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत मुंबई शहराची बोरिवली पूर्व आणि जिल्हाचा नोंदणीकृत उपजिल्हा मध्ये मुंबई उपनगर जिल्हाचा महसूल गाव - दिंडोशी मालाड पूर्व, तालुका-बोरिवली मध्ये स्थित असलेले आणि वसलेले जमीन धारक सर्व्हे क्र. ३०/१(भाग), सिटी सर्व्हे क्र. १०७(भाग) आणि ११०(भाग) च्या भागावर म्हाडा द्वारे बांधलेले शिवधाम संकुल, जन. ए. के. वैद्य मार्ग, फिल्म सिटी रोड, ओबेरॉय मॉल आणि दिंडोशी फायर स्टेशन समोर, मालाड पूर्व, मुंबई-४०००९७ येथे इमारत क्र. १७, विंग-ए, बी आणि सी मध्ये दिंडोशी ऑकार को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, जिचा दिनांक ०१.०२.१९९४ नोंदणीकृत क्र. बीओए/३६००/एच.एस.जी./७६०७/१९९३-९४ नावे जात सोसायटीमध्ये इमारत क्र. १७ मध्ये विंग बी मध्ये बाराव्या मजल्यावर प्लॅट परिसर धारक प्लॅट क्र. १२०६, मोजमापित २८.७९ चौ.मीटरचे सर्व ते भाग आणि विभाग. श्री. बाला तुलशीरामजी दिघोरे यांच्या मालकीची	२९.०६.२०२१	₹. ३४,८५,५९४.६७*

* ३१.०५.२०२१ रोजीची थकीत रकम, सह ३१.०५.२०२१ रोजीपासूनचे त्यावरील पुढील व्याज आणि प्रयोग प्रभार.
 सदर सूचना ही कायद्याच्या कोणत्याही अन्य लागू तसदीतून येथे, बरोबर आणि आवश्यक मानल्यासुसार अशी अन्य कार्यावाही किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याच्या बँकेच्या हक्काला बाधा येऊ न देता आहे.

सही/-
 प्राधिकृत अधिकारी
 एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि.
 (सरफेसी अँवट, २००२ अंतर्गत)

बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra
 A GOVT. OF INDIA UNDERTAKING
 शाखाएतः लोकोमॉल, १५०१, सिवाजीनगर, पुणे - ४११००५

खाखर शाखा:
 ऑफिस क्र. १ ते १४, श्री गणेश समन्वय, प्लॉट क्र. १३, सेक्टर १२, खाखर, नवी मुंबई - ४११०२०. द.क्र. ०२२-२७७४७७३०
 ई मेल: bom1276@mahabank.co.in, brmgr1276@mahabank.co.in
 मुख्य कार्यालय: लोकोमॉल, १५०१, सिवाजीनगर, पुणे - ४११००५.

मागणी सूचना
 (सिक्युरिटीयोजन अँड रिस्कन्ट्रोल ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफकोर्समॅट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अँवट, २००२ (सरफेसी अँवट) चे कलम १३(२) सहायता साख्युरिटी इंटरस्ट (एफकोर्समॅट) रुल्स, २००२ च्या नियम ३(१) अंतर्गत)

बँक ऑफ महाराष्ट्राकडील खालील कर्जदारांच्या खात्यांचे एनपीए म्हणून ग्राहकधारक झाले असून, बँकेने खालील नमूद तारखेला सरफेसी अँवटच्या कलम १३(२) अंतर्गत सूचना जारी केली आहे. खालील नमूद कर्जदार/हमीदारांच्या वेळट्याच्या तारखेच्या तारखेपेक्षा बराचपणाचा शोध घेतल्याने बँकेच्या वतीने ही जाहीर सूचना प्रकाशित करण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव आणि पत्ता	हमीदाराचे नाव आणि पत्ता	मागणी सूचना तारीख	मिळकतीचे तपशील/प्रतारी मत्ता	मागणी सूचना थकीत जागी केल्यापासून थकीत रक्कम
१.	सी. रेखा धिकाजी लॉन्गे (कर्जदार) आणि श्री. धिकाजी सुखदेव लॉन्गे (सह-कर्जदार), टाईप एएसए-आय बी, सी. समर्थ सीएचएस लि., प्लॉट क्र. बी-३१, उप प्लॉट क्र. ११, सेक्टर १२, खाखर, नवी मुंबई-४१२०२०	श्री. संजय गणपत पाटील, सी:३३/३/१३, सेक्टर १५, खाखर, नवी मुंबई - ४१२०२० श्री. विठ्ठल गणपती वळवी, (हमीदार), १ ला मजला, प्लॉट क्र. एन-२२, सेक्टर-१२, खाखर, नवी मुंबई - ४१२०२०.	०५.०८.२०२१	रो हाऊस प्लॉट क्र. ३१, उप प्लॉट १६, टाईप एएसए-आय बी, सेक्टर १२, खाखर नवी मुंबई - ४१२०२० मोजमापित २८ चौ.मीटरचे नोंदणीकृत गाहाण	₹. ३,५९,८८३.२०/- ₹. ०४,०८,२०६.००/- ₹. २,९७,०९८.००/- ₹. २,९७,०९८.००/- ₹. १,५५,०००.००/- ₹. १,५५,०००.००/-
२.	मे. श्रीधारा एन्टरप्राइजेस (कर्जदार), प्रोफा. श्री. जयेश गणपत बरवे, व्यवसाय पत्ता: शांति क्र. ६, साईराज सीएचएस लि., प्लॉट क्र. ५१९, सेक्टर ११, खाखर, नवी मुंबई-४१२०२०. रहिवासी पत्ता: प्लॉट क्र. बी ३०२, साईराज सीएचएस लि., प्लॉट क्र. ५१९, सेक्टर-११, खाखर, नवी मुंबई - ४१२०२०.	श्री. गणपत सदाशिव जाधे (गणधारा आणि हमीदार), प्लॉट क्र. बी ३०२, साईराज सीएचएस लि., प्लॉट क्र. ५१९, सेक्टर-११, खाखर, नवी मुंबई - ४१२०२०.	१५.०८.२०२१	१) स्टॉकचे जंगमाहाण २) शांति क्र. ६, साईराज सीएचएस लि., प्लॉट क्र. ५१९, सेक्टर ११, खाखर, नवी मुंबई - ४१२०२०.	₹. ७,२५,९१७.००/- ₹. ०४,०८,२०६.००/- ₹. १,५५,०००.००/- ₹. १,५५,०००.००/-

सरफेसी अधिनियमाच्या तसदीनुसार संबोधित कर्जदार/हमीदार यांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या सीईओ सहमतीसह विक्री, भाडेद्वारा किंवा अन्य मार्गाने कोणत्याही बाबतीत वरील तारणा मत्ता हस्तांतर करणाऱ्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. वरील तसदीच्या भेग किंवासह संबोधित व्यक्तींनी वरील कर्जाबाबत शिकेत आणि/किंवा दिवसात पात्र राहतील.
 कर्जदारांचे लक्ष तारणा मत्ता विमोचनित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संपर्कित अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तसदीतून वेळापत्रत तयार आहे.
 अधिक तपशिलासाठी पत्त आलेल्या सूचना निम्नस्थावरीलकांकांकडून सूचना मिळवता येतील.

सही/-
 प्राधिकृत अधिकारी
 बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई ४१२०२१

बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra
 शाखाएतः लोकोमॉल, १५०१, सिवाजीनगर, पुणे - ४११००५

खेत्रीय कार्यालय: मुंबई झोल कार्यालय जमंगल, २ वा मजला, ४५/४७, मुंबई समार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१
 टेलिकोम: ०२२-२७७५६५६५
 मुख्य कार्यालय: लोकोमॉल, १५०१, सिवाजीनगर, पुणे - ४११००५

स्थायर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटीयोजन अँड रिस्कन्ट्रोल ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफकोर्समॅट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अँवट २००२ सहायता साख्युरिटी इंटरस्ट (एफकोर्समॅट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तसदीनुसार संबोधित व्यक्तींच्या विक्रीकरिता-लिनाव विक्री सूचना

संबंधानामुळे जना आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वरिल्ल्या स्थायर मिळकतीच्या या बँक ऑफ महाराष्ट्र कडे गणधारी/प्रसारित आहेत. ज्यांचा प्रत्यक्ष कर्जा हा बँक ऑफ महाराष्ट्र च्या प्राधिकृत अधिकारींच्या वतीने आहे, त्या "जे आहे जेणे आहे", "जे आहे जेणे आहे" आणि "जे काही आहे" तेणे आहे" त्यांचे विक्रयता येणार आहेत.

सं. क्र.	कर्जदार/हमीदाराचे नाव आणि पत्ता	राखीव किमान		
		इसारा अंतर्गत रक्कम	नवीन वाढविते	
		ई-लिस्तावणी तारीख आणि वेळ		
१	कर्जदार: मे. शालीनार कॅम्बरे, प्रोफा. श्री. हेरब काकानोराल कुंदनानी, राहणार: मालिका कार्म, नेहे रोड, उल्हासनगर-२ हमीदारी: १) श्री. जगदीश बकरोळमकर कुंदनानी, राहणार: पत्ता क्र. ५०१, ५ वा मजला, कोणवठकर परिसर, कलानी महाज जवळ, उल्हासनगर-२. २) श्री. राजेश बळिवन्सा शर्मा, राहणार: बँक क्र. ७१६, खोली/प्लॉट क्र. २६१, मुकुंद निवास, हरिद्वार परिसर, उल्हासनगर-२ धकावकी रक्कम: ₹. १,९४,६७,४०६/- अधिक ६५/०७/२०१६ पासूनचे १३.२५% टाणे त्वावरलेल न लावलेले व्याज आणि १३% देवत्या, उपार्जित आणि उपाति होणारे अनुभूतिक खर्च, परियोजना प्रभार.	सीटीएस क्र २१४०४ आणि २१४०५, बँक क्र. २००२, शांति क्र ७६, वॉच क्र. ५६, उल्हासनगर ५, तालुका उल्हासनगर, जिल्हा ठाणे धारक जमिनीवर बांधलेल्या गनवतन मार्केट अशा इमारतीवरील वसूल क्र. १, २, ३ आणि ४, तळ, मेरझिम आणि पहिला मजला, क्षेत्र मोजमापित सर्व्हेची ५२० चौ. फू. (व्हिडिओ अप), एकूण २०० चौ. फू. व्हिडिओ अप (प्रत्यक्ष कर्जा)	₹. ८५,५०,०००/- ₹. ८५,५०,०००/- ₹. ५०,०००/-	तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु. १२.३० ते दु. १.३० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अन्वये विस्तारासह
२	कर्जदार: मे. एमके गुण (इंडिया), प्रोफा. श्री. अमन पुरीन सिंग कोहली राहणार: प्लॉट क्र. ७०१, ७ वा मजला, 'सी ऑर्बिट', रोड क्र. १५, फायरविजना प्राइडमोर, वार (पू.), मुंबई येथे सुटा-मंजला क्र. ६बी, अमन व्हिला, अर्धवट विकत सीएचएसएल, २० वा मजला, खार (पू.), मुंबई-४०००१४. हमीदारी: १) श्री. गुणवत सिंग कोहली, २) श्री.म. तेजेंदर कार कोहली. धकावकी रक्कम: ₹. २,९०,३५,९४८/- अधिक ०१.०३.२०१६ पासूनचे व्याज , वजा काही असल्यास वसुली अधिक सर्व परियोजना प्रभार आणि खर्च किंवा इतर अनुभूतिक खर्च	प्लॉट क्र. ९, तळमजला, राजश्री को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सीटीएस क्र. जी/३०/१२, गाव वांटे जी, तालुका अंधेरी, ३/६, दत्तात्रय रोड, मांजळकर (पश्चिम), मुंबई-४०००५४, क्षेत्र मोजमापित सर्व्हेची ५४० चौ.फू. चर्टई क्षेत्र (प्रत्यक्ष कर्जा)	₹. ९९,३६,०००/- ₹. ९,९३,६००/- ₹. ५०,०००/-	तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु. १२.३० ते दु. १.३० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अन्वये विस्तारासह
३	कर्जदार: श्री. कुमदीप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., पत्ता: २६१/२८, सुंदर ट्रांस्पॉर्ट लेन, कोळसा बंदर, राखाना, मुंबई-४०००१७. हमीदारी: १) श्री. जयवंकर आर. विश्वा, २) श्री. म्यानरंकर आर. विश्वा, ३) श्री. जेकर ए. जाधव, ४) श्री. अमित शिवान शाह धकावकी रक्कम: ₹. १,४८,३६,९७३/- अधिक १५.०५.२०१६ पासूनचे व्याज वजा काही असल्यास वसुली अधिक सर्व परियोजना प्रभार आणि खर्च किंवा इतर अनुभूतिक खर्च	रो हाऊस क्र. ४, गणेश व्हिला, प्लॉट क्र. ४, गणेश व्हिला, प्लॉट क्र. २७, सेक्टर क्र. २६, पारसिक हिल, महामेरे कॉन्ग्रेसवळ, सी.बी.डी. वेल्फार, नवी मुंबई ४११०१४ चे सर्व भाग आणि विभाग. मोजमापित २४०५ चौ. फू. (व्हिडिओ अप) (प्रत्यक्ष कर्जा)	₹. ९९,२०,६२५/- ₹. ९,९३,६००/- ₹. ५०,०००/-	तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु. १२.३० ते दु. १.३० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अन्वये विस्तारासह
४	कर्जदार: मे. सुर्या ट्रेडर्स, पत्ता: प्लॉट क्र. १२०२, १२ वा मजला, व्हिडिओ क्र. ४/सी, विस्मय पाम व्हिडिओ, ४ सीएचएसएल, लोखंडवाला टाऊनशीप, आकुली रोड, कांठिवली (पूर्व), मुंबई-४००१०१. के. सुब्रह्मणी ई गोमरी, मे. सुर्या ट्रेडर्स चे प्रोप्रायटर, द्वाग व्हाचे कायदेशीर वारस. श्री. रविंद्र सुब्रह्मणी गंधर् (बँकेच्या माहिती नुसार) हमीदारी: श्री. रविंद्र सुब्रह्मणी गंधर् धकावकी रक्कम: ₹. ३,५२,२०,१५४/- अधिक २१.०१.२०१७ पासूनचे व्याज वजा काही असल्यास वसुली अधिक सर्व परियोजना प्रभार आणि खर्च किंवा इतर अनुभूतिक खर्च	बुद्रि क्र. एन-२०२, ६ वा मजला, रसुलीला कॉलेज, सी.एच.एस. रोड लखन, पोयसर वड डेपोजकळ, कारिडवली (पश्चिम), मुंबई-४०००९७ क्षेत्र मोजमापित ३६८ चौ. फू. चर्टई क्षेत्र (प्रत्यक्ष कर्जा)	₹. ९५,७५,५४०/- ₹. ९,९३,६००/- ₹. ५०,०००/-	तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु. १२.३० ते दु. १.३० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अन्वये विस्तारासह
५	कर्जदार: श्री. कुमदीप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., पत्ता: २६१/२८, सुंदर ट्रांस्पॉर्ट लेन, कोळसा बंदर, राखाना, मुंबई-४०००१७. हमीदारी: १) श्री. कुमदीप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., पत्ता: २६१/२८, सुंदर ट्रांस्पॉर्ट लेन, कोळसा बंदर, राखाना, मुंबई-४०००१७. के. सुब्रह्मणी ई गोमरी, मे. सुर्या ट्रेडर्स चे प्रोप्रायटर, द्वाग व्हाचे कायदेशीर वारस. श्री. रविंद्र सुब्रह्मणी गंधर् (बँकेच्या माहिती नुसार) हमीदारी: श्री. रविंद्र सुब्रह्मणी गंधर् धकावकी रक्कम: ₹. १,५८,३६,९७३/- अधिक १५.०५.२०१६ पासूनचे व्याज वजा काही असल्यास वसुली अधिक सर्व परियोजना प्रभार आणि खर्च किंवा इतर अनुभूतिक खर्च	रो हाऊस क्र. ४, गणेश व्हिला, प्लॉट क्र. ४, गणेश व्हिला, प्लॉट क्र. २७, सेक्टर क्र. २६, पारसिक हिल, महामेरे कॉन्ग्रेसवळ, सी.बी.डी. वेल्फार, नवी मुंबई ४११०१४ चे सर्व भाग आणि विभाग. मोजमापित २४०५ चौ. फू. (व्हिडिओ अप) (प्रत्यक्ष कर्जा)	₹. ९९,२०,६२५/- ₹. ९,९३,६००/- ₹. ५०,०००/-	तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु. १२.३० ते दु. १.३० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अन्वये विस्तारासह
६	कर्जदार: मे. आर्चडिप इंटरियर इन्फ्रा. प्रा. लि., (१) श्री. आर्ची अग्रवाल, पत्ता: सी-१३, व्हिडिओ क्र. ५, मिल इन्डियन इस्टेट, अंधेरी कुली रोड, मोजळ नाका, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००१३. हमीदारी: मे. आर्चडिप इंटरियर इन्फ्रा. प्रा. लि. (१) श्री. कनिष्कवासुदेविल लुका अग्रवाल (संचालक/हमीदार) (२) श्री. लिपिज कनिष्कवासुदेविल अग्रवाल (संचालक/हमीदार) (३) श्री. आर्ची अग्रवाल (हमीदार) (४) श्री. इश्वर अग्रवाल (हमीदार) श्री. आर्ची अग्रवाल) गृहकर्जातील कर्जदार धकावकी रक्कम: मे. आर्चडिप इंटरियर इन्फ्रा. प्रा. लि., २४/०६/२०१६ रोजीचे ₹. ५,५९,५२,०३१/- अधिक २५.०६.२०२० पासूनचे त्यावरील प्रयोग व्याज + सर्व परियोजना प्रभार आणि खर्च किंवा इतर अनुभूतिक प्रभार. श्री. आर्ची अग्रवाल, २४/०६/२०१६ रोजीचे ₹. १,४०,८८,३२१/- अधिक २५.०६.२०२० पासूनचे त्यावरील प्रयोग व्याज अधिक सर्व परियोजना प्रभार आणि खर्च किंवा इतर अनुभूतिक प्रभार	प्लॉट क्र. ६०१ आणि ६०२, ६ वा मजला, एन एकस सी.एच.एस. रोड लखन, पोयसर वड डेपोजकळ, कारिडवली (पश्चिम), मुंबई-४०००९७ क्षेत्र मोजमापित ३६८ चौ. फू. चर्टई क्षेत्र (प्रत्यक्ष कर्जा)	₹. ९५,७५,५४०/- ₹. ९,९३,६००/- ₹. ५०,०००/-	तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु. १२.३० ते दु. १.३० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अन्वये विस्तारासह
७	कर्जदार: मे. श्री लक्ष्मी इंटरप्रायझेस प्रा. लि., पत्ता: ११०, ६ वा मजला, सिव्ही कृपा सीएचएसएल, सेंट मेरी कॉन्व्हेंट समोर, नाहूर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४०००८० क्षेत्र मोजमापित ६३० चौ. फू. व्हिडिओ अप (प्रत्यक्ष कर्जा) भागीदार/हमीदार: श्री. बाबू विठ्ठलप्रभुवनियम, २) श्री. यश्रिता विठ्ठलप्रभुवनियम धकावकी रक्कम: ₹. १,६५,३२,४८९.४५ अधिक १५.११.२०१८ पासूनचे न लावलेले व्याज वजा काही असल्यास वसुली अधिक सर्व परियोजना प्रभार आणि खर्च किंवा इतर अनुभूतिक प्रभार	प्लॉट क्र. १०५, ४ वा मजला, सी विंग, ईडन स्टेट सीएचएसएल लि., प्लॉट क्र. ४५, सेक्टर १०, कामोदे, नवी मुंबई ला. फवेल, जिहा रणधड मोडामापित व्हिडिओ सर्व्हे क्र ८२६ चौ. फू. सोसायटी मॅटरेनस वाडोस २, २.८६,३७५/- रोजीचे ०१.०७.२०१३ (प्रत्यक्ष कर्जा)	₹. १,४७,१८,०००/- ₹. ९,९३,६००/- ₹. ५०,०००/-	तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु. १२.३० ते दु. १.३० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अन्वये विस्तारासह
८	कर्जदार: मे. सुधा ट्रेडर्स, पत्ता: प्लॉट क्र. १२०२, १२ वा मजला, व्हिडिओ क्र. ४/सी, विस्मय पाम व्हिडिओ, ४ सीएचएसएल, लोखंडवाला टाऊनशीप, आकुली रोड, कांठिवली (पूर्व), मुंबई-४००१०१. के. सुब्रह्मणी ई गोमरी, मे. सुर्या ट्रेडर्स चे प्रोप्रायटर, द्वाग व्हाचे कायदेशीर वारस. श्री. रविंद्र सुब्रह्मणी गंधर् (बँकेच्या माहिती नुसार) हमीदारी: श्री. रविंद्र सुब्रह्मणी गंधर् धकावकी रक्कम: ₹. १,६५,३२,४८९.४५ अधिक १५.११.२०१८ पासूनचे न लावलेले व्याज वजा काही असल्यास वसुली अधिक सर्व परियोजना प्रभार आणि खर्च किंवा इतर अनुभूतिक प्रभार	बुद्रि क्र. एन-२०२, ६ वा मजला, रसुलीला कॉलेज, सी.एच.एस. रोड लखन, पोयसर वड डेपोजकळ, कारिडवली (पश्चिम), मुंबई-४०००९७ क्षेत्र मोजमापित ३६८ चौ. फू. चर्टई क्षेत्र (प्रत्यक्ष कर्जा)	₹. ९५,७५,५४०/- ₹. ९,९३,६००/- ₹. ५०,०००/-	तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु. १२.३० ते दु. १.३० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अन्वये विस्तारासह
९	कर्जदार: मे. सुधा ट्रेडर्स, पत्ता: प्लॉट क्र. १२०२, १२ वा मजला, व्हिडिओ क्र. ४/सी, विस्मय पाम व्हिडिओ, ४ सीएचएसएल, लोखंडवाला टाऊनशीप, आकुली रोड, कांठिवली (पूर्व), मुंबई-४००१०१. के. सुब्रह्मणी ई गोमरी, मे. सुर्या ट्रेडर्स चे प्रोप्रायटर, द्वाग व्हाचे कायदेशीर वारस. श्री. रविंद्र सुब्रह्मणी गंधर् (बँकेच्या माहिती नुसार) हमीदारी: श्री. रविंद्र सुब्रह्मणी गंधर् धकावकी रक्कम: ₹. १,६५,३२,४८९.४५ अधिक १५.११.२०१८ पासूनचे न लावलेले व्याज वजा काही असल्यास वसुली अधिक सर्व परियोजना प्रभार आणि खर्च किंवा इतर अनुभूतिक प्रभार	बुद्रि क्र. एन-२०२, ६ वा मजला, रसुलीला कॉलेज, सी.एच.एस. रोड लखन, पोयसर वड डेपोजकळ, कारिडवली (पश्चिम), मुंबई-४०००९७ क्षेत्र मोजमापित ३६८ चौ. फू. चर्टई क्षेत्र (प्रत्यक्ष कर्जा)	₹. ९५,७५,५४०/- ₹. ९,९३,६००/- ₹. ५०,०००/-	तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु. १२.३० ते दु. १.३० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अन्वये विस्तारासह
१०	कर्जदार: मे. सुधा ट्रेडर्स, पत्ता: प्लॉट क्र. १२०२, १२ वा मजला, व्हिडिओ क्र. ४/सी, विस्मय पाम व्हिडिओ, ४ सीएचएसएल, लोखंडवाला टाऊनशीप, आकु			